

खाजगी रुग्णालय/ प्रयोगशाळा यांचेकडून
डेंग्यु निश्चित निदान चाचणीसाठी
आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक : साथरो-२०१६/प्र.क्र.३९०/आरोग्य-५
गोकुळदास तेजपाल रुग्णालय आवार,
संकुल इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०००३२.
तारीख: २८ सप्टेंबर, २०१६

वाचा

- १) महाराष्ट्र शासन अधिसूचना असाधारण क्र.२११ सा.आ.वि., मंत्रालय, मुंबई,
दिनांक १७ डिसेंबर, २०१५.
- २) संचालक, आरोग्य सेवा, मुंबई यांचे पत्र क्र. संआसे/साथरोग कक्ष-६/डेंग्यु निदान
चाचणी/शुल्का/न.क्र.३९/१७६६-६७/२०१६, दिनांक ४ ऑगस्ट, २०१६.

प्रस्तावना

राज्यामध्ये डेंग्यु या आजाराचे निदान काही खाजगी रुग्णालय/ प्रयोगशाळा व खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांचे मार्फतही केले जाते. डेंग्युचे निदान करणाऱ्या NS१ ELISA व MAC ELISA या तपासणीसाठी अंदाजे ८०० ते १५०० रुपये आकारात असल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने रुग्णांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्याकरीता खाजगी रुग्णालय/ प्रयोगशाळा आकारत असलेल्या शुल्कावर नियंत्रण आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

डेंग्यु आजाराच्या निश्चित निदानासाठीचा असणारा संभ्रम दूर करण्यासाठी खाजगी रुग्णालय/ प्रयोगशाळा व खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांनी NS१ ELISA व MAC ELISA या तपासणीसाठी प्रत्येकी ६०० रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकाराणी करण्यात येऊ नये. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये या आजाराच्या निश्चित निदानासाठी रॅपीड डायग्नोस्टिक टेस्ट किटचा वापर करण्यात येऊ नये. असे आदेश या शासन निर्णयान्वये देण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०९२८१७४२१९९५१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सं.रा. मोरे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे कार्यालयाचे सचिव, राजभवन, मुंबई.
- २) मा.मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा.राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा.मंत्री/मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई. (सर्व)
- ६) मा.मुख्यसचिव यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ७) अपर मुख्यसचिव/ प्रधान सचिव/ सचिव, प्रशासकीय विभाग, मंत्रालय, मुंबई (सर्व)
- ८) महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई.
- ९) आयुक्त, कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई.
- १०) संचालक, आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई

(सदर शासन निर्णय सर्व खाजगी रुग्णालय/ प्रयोगशाळा(पॅथोलॉजी) यांच्या निदर्शनास आणावा.)

- ११) संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.
- १२) अतिरिक्त संचालक, कुटुंब कल्याण, पुणे
- १३) सहसंचालक, आरोग्य सेवा (हि.ह. व ज.रो.), पुणे.
- १४) सहसंचालक, आरोग्य सेवा (कुष्ठ व क्षय), पुणे.
- १५) सहसंचालक, आरोग्य सेवा (अर्थ व प्रशासन), मुंबई.
- १६) प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- १७) निवडनस्ती (आरोग्य-५)